

होतरा desgl. ebend. 2909. 3216.

होतरासिंक् m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 148, a, 9.

होलाका 1) m. eig. °स्वेद eine besondere Art des Schwitzens über heisser Asche von Kuhdünger KARAKA 1, 14; vgl. ÇKDr. 5. v. — 2) f. घ्रा (vulgo होलाती) ein best. Frühlingsfest DĪJABH. 68. fg. 174. fg. WILSON, Sel. Works 2, 222. fgg.

होलिका f. = होलाका und zugleich N. pr. einer dabei verehrten Rākshasi WILSON, Sel. Works 2, 231. fgg. Verz. d. B. H. No. 1303. fgg. Verz. d. Oxf. H. 218, a, 4.

होषिन् s. पञ्च.

होहो interj. हूतौ und संबोधने H. an. 7, 6. Mhd. avj. 92. — Vgl. हो und हो.

हो desgl. H. an. 7, 6. Mhd. avj. 88.

होड्, होडति (गती) Dhātup. 9, 71. nach Vop. auch घनादरे und med.

होडं n. nom. abstr. von होड gaṇa पृथ्वादि zu P. 5, 1, 122.

होषिक्या f. patron. P. 4, 1, 79. Schol.

होषिडन m. Bez. gewisser Versetzungen (विकार) von Versen u. s. w. in der Liturgie Âçv. Ça. 8, 2, 17.

होतभुज (von ऊतभुज्) adj. Agni gehörig, unter ihm stehend VARĀH. BṢH. S. 32, 12. 27. 80, 9. n. das unter Agni stehende Nakshatra Kṛttikā 7, 5. 98, 11.

होताशन (von ऊताशन) adj. dass.: कोण Südost VARĀH. BṢH. S. 53, 18.

होतक 1) adj. vom Hotar kommend P. 4, 3, 78. Schol. — 2) n. das Amt des Hotar Verz. d. Oxf. H. 54, b, 11.

होर्त्न adj. = यत्मान Uśval. zu Uṇādis. 4, 105; vgl. Notes.

होत्र und होत्रे 1) adj. was den Hotar angeht gaṇa मद्दिष्यादि zu P. 4, 4, 48. Schol. zu 49. KĪTJ. Ça. 1, 8, 8. — 2) n. die Function —, Rolle des Hotar gaṇa उदात्रादि zu P. 5, 1, 129. पुवादि zu 180. ऋचैव होत्रमकुर्वन् AIT. Br. 5, 32. PĀNĀV. Br. 24, 13, 5. Gobh. 1, 6, 19. होत्रामर्श Dinge, die das Gebiet des Hotar berühren, Âçv. Ça. 2, 13, 22. होत्रमित्यवेदस्य समाख्या Vorschrift für den H. Comm. zu Âçv. Ça. 1, 1, 4. KĪTJ. Ça. 3, 3, 25. Schol. 957, 1. LĪTJ. 4, 10, 16. R. 7, 55, 14. Ind. St. 1, 16. fg. 27. 73. 83. 3, 385. fg. 388. 390. Verz. d. B. H. No. 120. fg. ÇAMK. zu KHĀND. Up. S. 87. KULL. zu M. 3, 1. स° (= सक् होत्रादिभिः Comm.) ÇĀNKH. Ça. 14, 1, 2.

होत्रक (von होत्र) n. Titel eines Parīçishṭa zum weissen Jaḡus Ind. St. 3, 269. Verz. d. B. H. No. 262.

होत्रकल्पद्रुम m. Titel einer Schrift Notices of Skt Mss. 2, 244.

होत्रसूत्र n. desgl. Verz. d. Oxf. H. 382, a, No. 450.

होत्रिक adj. in den Kreis des Hotar (in den Rgveda) gehörig KĪTJ. Ça. 25, 1, 5. — n. Ind. St. 1, 81 wohl nur fehlerhaft für होत्रक.

होम्य adj. = होम्य zum Opfer —, zur Spende gehörig (Stoffe): °शेष दत्तिषा SHADV. Br. 4, 1. Âçv. GṚH. 1, 9, 5. KĪTJ. Ça. 25, 2, 8. 7, 11. MBH. 13, 3855. fg. 3519. 3740. n. = घृत RĀGĀN. 15, 2.

होम्यधान्य n. = होमधान्य RĀGĀN. im ÇKDr.

होवाप्य (von हु) adj. in ष°.

हु, हुते (अपनयने) Dhātup. 24, 78. P. 6, 1, 186. हुवे, हुवते 3. pl., हुवे, हुवते und हुवते 3. pl. (अपि) कृतस् du.; act. s. auch unter नि. mit

dat. P. 1, 4, 34. sich vor Jmd verstecken Vop. 5, 15. vertreiben (अपनयने): यमस्याङ्गोष्ठ विक्रमम् BHĀṬṬ. 15, 88.

— अपि Comm. zu AV. PĀT. 1, 58. P. 8, 4, 46. Schol. 1) sich Etwas verbitten, ablehnen: न ते सृष्ट्यमर्षं हुवे RV. 1, 138, 4. — 2) von sich abweisen so v. a. in Abrede stellen, läugnen: यद्येनं यातुधान इति ब्रूयुर्नापकुवीत KĪTJ. 37, 14. KHĀND. Up. 7, 13, 4. M. 8, 58. KATHĀS. 58, 134. KHĀND. 2, 304. पारलौकिकमर्थम् SARVADARĢANAS. 2, 3. verschweigen, verhehlen: गुणोद्यापकुषे ऽस्माकम् BHĀṬṬ. 5, 44. vor (dat.): अपकुवानस्य जनाय निज्ञामधीरताम् NAIŠH. 1, 49. — 3) Jmd Genugthuung leisten, sich entschuldigen: अपैवास्मै तद्भुवते TBa. 3, 9, 9, 1. सुकन्यया ते ऽपकुवे ÇAT. Ba. 4, 1, 5, 7. 13, 2, 9, 4. — Vgl. अपक्व fg.

— अपि ablehnen: न देवानामपि कृतः सुमतिम् RV. 8, 31, 7.

— नि 1) Jmd (dat.) Buss leisten für Etwas (acc.), Etwas abbitten: न्यैवास्मै हुवते dem Todten TBa. 1, 4, 9, 7. 6, 9, 8. 2, 7, 8. 2. 3, 9, 9, 2. तदहं निक्ववे (निक्ववे ÇĀNKH. Ça.) तुभ्यं प्रतिपत्तु शता गवाम् AIT. Br. 7, 17. पुण्यः TS. 6, 1, 20, 3. गार्हपत्याय 1, 5, 9, 3. देवभ्यः ÇAT. Ba. 2, 4, 2, 11. 6, 1, 37. पञ्चाय 3, 2, 1, 8. 1, 1, 3, 10. 2, 10. 3, 1, 17. 4, 2, 1. 5, 1, 25. act. निक्वयात् MAITRĀJUP. 4, 6. Im Ritual eine symbolische Handlung der Abbitte (नमस्कार Comm.), indem die Rtvig auf den Prastara die Hände legen — beide nach oben oder die rechte nach oben, die linke nach unten gekehrt — und dazu den Spruch VS. 5, 7 sprechen. AIT. Ba. 1, 26. ÇAT. Ba. 3, 4, 2, 19. 21. 4, 2, 1, 15. 14, 1, 2, 24. KĪTJ. Ça. 8, 2, 9. VAITĀN. 3. Âçv. Ça. 4, 5, 7. LĪTJ. 5, 6, 9. Gobh. 4, 3, 18. — 2) ablehnen, weigern: निक्ववानं हृद्: PĀNĀV. Br. 8, 6, 12. — 3) in Abrede stellen, läugnen; verschweigen, verhehlen M. 8, 59. JĀGĀN. 2, 20. 82. KATHĀS. 60, 45. 63, 105. BĀG. P. 14, 18, 41. BHĀṬṬ. 8, 74 (mit dat. der Person). मानसाद्यं शरोवरम् मुखानि दिव्यनारीणां क्रीडतीनां जलाक्षरे । निक्ववानं मरुद्भूतेरत्फुल्लैः कनकाम्बुजैः ॥ so v. a. verbergend KATHĀS. 46, 88. act.: निक्वैति वै निक्वैति ed. Calc., विनिक्वैति ed. Bomb.) MBH. 13, 5521. निक्ववति 12, 8436. partic. निक्वत verschwiegen, verhehlen, verheimlicht KATHĀS. 43, 107. 57, 14. RĀGĀ-TAR. 6, 368. BHĀṬṬ. 10, 36. so v. a. anders dargestellt, für etwas Anderes ausgegeben KATHĀS. 17, 77. Spr. (II) 1214. — Vgl. निक्वव fgg.

— अतिनि hartnäckig läugnen: °कृत्य DAÇAK. 82, 1.

— अपनि in Abrede stellen, verhehlen KHĀND. Up. 4, 14, 2. पारिक्वव-मात्मनो ऽपनिक्वैतुकामः MĀLATĪM. 16, 13. fg.

— अभिनि s. अभिनिक्वव.

— विनि in Abrede stellen, läugnen; verhehlen: °क्वैति (d. i. °क्वैति) MBH. 13, 5521 nach der Lesart der ed. Bomb. °कृत versteckt: षर्का KATHĀS. 106, 182.

— परि, partic. °कृत etwa verläugnet, abgelügned AV. 12, 5, 40.

— वि Comm. zu AV. PĀT. 1, 100.

ह्यल्, ह्यैलति Dhātup. 19, 45 (चलने). 20, 14, v. 1. (गती). अह्यलित् P. 7, 2, 2. Schol. — caus. ह्यलपति und ह्यलपयति Dhātup. 19, 45. 67. Vop. 18, 28. अपह्यलपति Comm. zu AV. PĀT. 1, 58. विह्यलपति zu 100. — Vgl. ह्यल्.

ह्यलं und ह्यलं (von ह्यल्) P. 3, 1, 140 nach v. 1. im Dhātup. 20, 14. ह्यम् adv. gaṇa स्वरादि zu P. 1, 1, 37. gestern AK. 3, 5, 22. H. 1541.